

August 16, 2023

To,
The Listing Department
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Towers,
2nd Floor, Dalal Street,
Mumbai – 400 001

Dear Sirs,

Sub: Newspaper advertisement of unaudited financial results for quarter ended 30th June 2023:

Pursuant to Regulation 47 of the Listing Regulations, please find enclosed herewith copies of newspaper clippings containing the Unaudited Financial Results (Standalone & Consolidated) for the Quarter ended June 30, 2023 published by the Company in Free Press Journal (English) and Navshakti (Marathi) on August 16, 2023.

The said newspaper clippings are also available on the website of the Company, www.starlog.in

This is for your information and record.

Thanking You,

Yours faithfully, For Starlog Enterprises Limited

Sarita Khamwani

Company Secretary & Compliance Officer

Encl: a/a

फॉर्म क्र. एनसीएलटी. ३ए राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरणासमोर मुंबई खंडपीठ- V कंपनी अर्ज क्र. १०६ सन २०२२ मधील

वादकालीन अर्ज क्र. २९६७ सन २०२३ संदीप डी. महेश्वरी

सेतबंधन इन्फ्रास्टक्चर लिमिटेड चे रिझाल्यशन प्रोफेशनल ...अर्जदाः विरुध्द प्रकाश पुसाराम लहा - २, कौशल साद् वासवानी रोड, कुलकर्णी कॉलनी, नाशिक-४२२००२

- २. **सुरेश गिरधारीलालजी सारडा** ए५/३, सायली रेसिडेन्सी, झांबड इस्टेट, न्यू श्रेया नगर, औरंगाबाट
- प्राची करण जाज १ आणि २. कौशल साद वासवानी रोड. कलकर्णी कॉलनी. नाशिक-४२२००२
- ४. ज्योती रवींद्र राठी फ्लॅट नं.२, दत्त संकुल, नूतन कॉलनी, औरंगाबाद शंकर राठी-रामेश्वर राठी यांचा मुलगा, १३-३-२०७/२आंबेडकर सेंटर, चारला रोड, बदराचलम
- खम्मम, आंध्रप्रदेश-५०७१११
- **६. प्रफुल्ल भट-** बी २३०६, स्काय फलामा, दोस्ती फ्लेमिंगोज्, टी जे मार्ग, परळ शिवडी, मुंबई-४०००१५ ७. अटल बिल्डकॉन प्रायव्हेट लिमिटेड - पिनॅकल मॉल, त्र्यंबक नाका, नाशिक -४२२००२
- ८. वास्तु कृपा कन्स्ट्रक्शन (इं.) प्रायव्हेट लिमिटेड एम-३८, बिझनेस स्क्वेअर, कॅनडा कॉर्नर
- एरियाना सॉफ्टेक्ट प्रायव्हेट लिमिटेड १३०१, १३ वा मजला, पेनिन्सुला बिझनेस पार्क, टॉवर बी.
- सेनापती बापट मार्ग, लोअर परळ पश्चिम, मुंबई ४०००१३ **१०.अवांटेड मल्टीट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड** - कार्यालय क्र. ३०९, द सिमट बिझनेस बे, गुरु नानक पेट्रोल पंपाच्या मागे, अंधेरी पूर्व, मुंबई -४०००९३
- **११.केशवी डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड -** नर्मदा निवास, १८, टोपीवाला वाडी, गोरेगाव (पश्चिम)
- **१२. लेटेस्ट प्रोजेक्टस् प्रायव्हेट लिमिटेड** ९५ ए, सी. आर. ॲव्हेन्यू. १ला मजला, कोलकाता पश्चिम बंगाल -७०००७३

**१३. अरुणा पी. लहा -** १ आणि २, कौशल सादू वासवानी रोड, कुलकर्णी कॉलनी, नाशिक-४२२००२

च्या प्रकरणात स्टेट बँक ऑफ इंडिया विरुध्द

दिनांक: १६ ऑगस्ट, २०२३

सेतुबंधन इन्फ्रास्टक्चर लि ....कॉर्पोरेट कर्जदा वरील नावाच्या उत्तरवादींच्या विरोधात इन्सॅल्व्हन्सी ॲण्ड बॅकरप्टसी कोड, २०१६ च्या कलम २३ आणि ६६ सहवाचता ४४, ४५, ४७, ४८, ४९ आणि ५० अंतर्गत वादकालीन अर्ज १० जुलै, २०२३ रोजी रिझॉल्युशन

प्रोफेशनलच्या वतीने एमडीपी ॲण्ड पार्टनर्सद्वारे दाखल करण्यात आला होता आणि तो सन्माननीय एनसीएलर्ट न्यायालय, मंबई खंडपीठ-V समोर १७ जलै, २०२३ रोजी सनावणीसाठी सचीबध्द होता, जेथे सन्माननीय खंडपीठाने सर्व उत्तरवादींवर सूचना जारी करण्यासाठी रिझॉल्युशन प्रोफेशनलना निर्देश दिले आणि प्रकरण ३१ जुलै, २०२३ रोजी सुणावणीकरिता तहकूब करण्यात आले होते. सन्माननीय न्यायाधिकरणाने ३१ जुलै, २०२३ रोजी ७ सप्टेंबर, २०२३ रोजी सन्माननीय न्यायाधिकरणासमोर हजर राहण्यासाठी उत्तरवादी क्र. ६- श्री. प्रफुट्ट भट (वरील पत्त्यावर) यांना सूचना जारी करण्यासाठी पेपर प्रकाशन करण्यासाठी रिझॉल्युशन प्रोफेशनलना निर्देश दिले आहेत.

सूचना घ्यावी की, वरील प्रकरण एनसीएलटी मुंबई, न्यायालय खोली-५ यांचेसमोर ७ सप्टेंबर, २०२३ रोजी स. १०.३० वा. सुनावणीसाठी निश्चित करण्यात आले आहे, त्यावेळी उत्तरवादी हजर राहु शकतात, कसूर केल्यास प्रकरणावर प्राधान्याने कार्यवाही करण्यात येईल.

कोणीही व्यक्ती सदर अर्जाच्या बाजुने किंवा विरोध करण्यासाठी इच्छुक असल्यास अर्जाच्या सुनावणीकरित निश्चित केलेल्या तारखेपवीं किमान दोन दिवस अगोदर अर्जदारांच्या विकलांकडे पोहोचेल अशा पध्दतीने त्यांच्या नाव आणि पत्त्यासह त्यांच्या किंवा त्यांच्या विकलांद्वारे सही केलेली त्यांच्या हेतुची सूचना अर्जदारांच्या विकलांकडे पाठविणे आवश्यक आहे, विरोधाची पार्श्वभूमी किंवा शपथपत्राची प्रत अशा सूचनेसह पाठविणे आवश्यक आहे. अर्जाची प्रत कोणाही व्यक्तीला आवश्यकता असल्यास त्यासाठी विहित प्रभार प्रदान केल्यावर निम्नस्वाक्षरीकारांद्वारे पुरविण्यात येईल.

एमडीपी ॲण्ड पार्टनर्स, रिझॉल्युशन प्रोफेशनल करिता वकील १९, बँक क्रॉस स्ट्रीट लेन, काला घोडा, फोर्ट, मुंबई ४००००१

..वित्तीय धनको

#### केजेएमसी कॉर्पोरेट ॲडव्हायजर्स (इंडिया) लिमिटेड १६२, ॲटलांटा, १६ वा मजता, नरिमन पॉइंट, मुंबई - ४०० ०२१. ट : www.kjmcfinserv.com ई-मेल : investor.corporate@kjr दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	1441411	ar all all oligi	1151		(रु. लाखात
औ. क्र.	तपशील	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर (लेखापरीक्षित)
8	परिचालनातून एकूण महसूल (निव्वळ)	9.90	९०.५६	२२.३७	२५६.२१
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	२९.७१	१२.९०	(२४.७९)	(१८.३३)
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	२९.७१	१२.९०	(२४.७९)	(१८.३३)
8	करपञ्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात) निव्वळ नफा/(तोटा)	१७.२६	9.98	(१८.६५)	(१३.९२
4	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कतपश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (कतपश्चात) यांचा समावेश	२६८.४९	46.80	(२८८.२१)	(१६.५२
ξ	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतिशेअर)	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	३९२.६
G	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षांच्या लेखापरीक्षित ताळेबदामध्ये दर्शविल्यानुसार		_	_	3,822.01
۷	उत्पन्न प्रतिशेअर प्रत्येकी रु. १० चे (अंतरिम कालावधीकरिता अवार्षिकीकृत)				
	मूलभृत :	0.88	0.24	(٥.४८)	(0.34
	सौम्यीकृत :	0.88	0,24	(٥,४,٥)	(0.34

1: चरित विवरण है सेची (सूची अनिवार्यता व वियोचन आवस्थवता) विनिवान, २०१५ च्या विनिवान ३३ अतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे दाखल करण्या आरोज्या ३०.०६,२०६३ रोजी संपलेल्या निमार्गीकर्तिणाच्या अलंबायारीवित निमारी स्थ्यां विचीच निकर्ताच्या संपूर्ण प्रक्रपाचा सरात्र आहे. विचीच निकारी विवर्णाच्यात्रिका सर्वितिह्नी एक्सवलेचक न्यायात्र आहे तेत्रे व चंचाव्य स्टित्स्य संख्या दिवारी व्यव वैधायिक लेखायीक्षकंत्रपत्रिक सर्वादित पुरावलोचक अवस्थात्मकंत मंत्री त्यात आती होती. सद्दा निकारी है स्टॉक प्रसावेंव वेषासाइट अर्थात अwww basinda com या य कंपनीची वेबसाइट अर्थात आहेत. यात्र विकारी क्षात्र स्टावण स्थावेंव विवार अध्यक्षकतेत्रसा पुरावित/पुरावर्गीकृत स्थावारी आती आहे.

दि. ३०.०६.२०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित एकत्रित वित्तीय

	निष्क	व्यांचा अहवा	(रु. लाखांत)		
अ. क्र.	तपशाल	३०.०६.२०२३ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेली तिमाही (लेखापरीक्षित)	३०.०६.२०२२ रोजी संपलेली तिमाही (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२३ रोजी संपलेले वर्ष (लेखापरीक्षित)
3	परिचालनातून एकूण महसूल (निव्वळ)	२२५.६१	२५७.६४	९५.६५	६९५.४८
?	कालावधीकरिता (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व) निव्वळ नफा/(तोटा)	७४.५२	হ্ড.৬৬	(७३.२१)	(१३,०५)
3	करपूर्व कालावधीकरिता (अपवादात्मक च/वा अतिविशेष बाबीपश्चात) निञ्चळ नफा/(तोटा)	७४.५२	Ę19.1919	(७३.२१)	(१३.०५)
8	करपश्चात कालावधीकरिता (अपवादात्मक व/वा अतिविशोष बाबीपश्चात) निञ्चळ नफा/(तोटा)	४८.२६	48.42	(५४.३८)	(१२.३३)
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (कत्पश्चात) नफा/(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	336.39	९५.६१	(८२६.०१)	(१,५२७.३२)
Ę	प्रदानित समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रतिशेअर)	३९२.६४	३९२.६४	३९२.६४	397.58
b	अन्य समभाग (पुनर्मूल्यांकन राखीव वगळता) गत वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार	-	-	-	४,१६९.४४
٥	उत्पन्न प्रतिशेअर प्रत्येकी रु. १० चे (अंतरिम कालावधीकरिता अवार्षिकीकृत)				
	मूलभूत :	१.२३	१.३९	(१.७२)	0.99

- . योल विकास हे सेवी (यूपी अनिवार्यना व विमोचन आवश्यकता) वितियमन, २०१५ च्या वितियमन ३३ अंतर्गत स्टॉफ एससपेंजकडे दाखल कर आलेल्या ३०.०६,२०२३ रोजी बंगलेल्या तिमाक्रीकरीतमध्या अलेखारपीरित तिमाक्री एकवित त्रितीय निकारीच्या संपूर्ण प्रारमाच्या साराग्र आहे. तिमान विभावनी बेचानीच्यान मिनिक्कीट्र प्रायत्सेकन कप्याम्य तर्हे होते व संस्तान सेकद्वादे त्यांच्या दि. १४.०८.२०२३ रोजी आयोजित समेत । वैधानिक लेखारपीक्यकंडील मर्मादित पुरायत्सोकन अहयालसम्बेत मंजुरी देण्यात आली होती.
- सदर निष्कर्ष हे स्टॉक एक्सचेंज वेबसाइट अर्थात www.bseindia.com वर व कंपनीची वेबसाइट www.kjmcfinserv.com वरही उपलब्ध आहेत

गत वर्ष/कालावधीकरिताची आकडेवारी आवश्यकतेनुसार पुनर्गठित/पुन:वर्गीकृत करण्यात आली आहे.

# आर्को लिजींग लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालयः प्लॉट क्र. १२३, स्ट्रीट क्र. १७, एमआयडीसी, मरोळ, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०० ०९३ दू.: +९१-२२-२८२९७२२२ ईमेल: arcoleasingltd@gmail.com सीआयएनः एल६५९१०एमएच१९८४पीएलसी०३१९५७

# ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीसाठी अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा उतारा

								v. chan
तपशील		आ	लेप्त					
		संपलेली तिमाई	Ì	संपलेले वर्ष	7	पंपलेली तिमाह	ी .	संपलेले वर्ष
	30.04.7073	39.03.7073	३०.०६.२०२२	39.03.7073	३०.०६.२०२३	39.03.7073	30.08.2022	39.03.2023
	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	=	१९.००	-	१९.००	३.६९	२१.०७	-	२१.०७
इतर उत्पन्न	0.38	0.29	0.38	8.83	0.38	0.29	0.35	१.१३
एकूण उत्पन्न	0.39	99.79	0.38	२०.१३	8.00	२१.३६	0.36	22.20
वर्षासाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक बाबींपूर्वी)	(२.२०)	१३.८८	(१.७२)	८.६४	१.४९	१४.७१	(१.८५)	9.38
वर्षासाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(२.२०)	१३.८८	(१.७२)	८.६४	१.४९	१४.७१	(१.८५)	9.38
वर्षासाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बाबींनंतर)	(२.२०)	११.७८	(१.७२)	६.५४	०.५७	१२.४३	(१.८५)	७.०६
कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (वर्षासाठी नफा/(तोटा) आणि	(२.२०)	११.७८	(१.७२)	६.५४	०.५७	१२.४३	(१.८५)	७.०६
इतर सर्वसमावेशक उत्पन्न धरून)								
भरणाा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्यः रु. १० प्रती समभाग)	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१	२४.०१
इतर इक्विटी (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)				(४३.५८)				
प्रति समभाग प्राप्ती (मूलभूत)(रु.)*	(0.97)	४.९१	(०.७१)	२.७२	0.28	4.86	(0.७७)	7.98
प्रति समभाग प्राप्ती (सौम्यिकत) (रु.)*	(0.93)	8.98	(0.68)	2.62	0.28	4.86	(0.00)	2.98

टीप:-

(1) वरील निष्कर्षांचे पुनर्विलोकन लेखापरीक्षण समितीने केले असून १४ ऑगस्ट, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत संचालक मंडळाने ते मंजुर केले.

🕕 वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजसकडे सादर केलेल्या अलेखापरीक्षित तिमाही वित्तीय निष्कर्षांच्या

तपशिलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाईटस् bseindia.com वर उपलब्ध आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी नरेंद्र रूईया

डीआयएनः ०१२२८३१२

ठिकाणः मुंबई

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३

# IARIYA BREAKERS

# हरियाणा शिप ब्रेकर्स लिमिटेड

नोंदणी कार्यालय :१५६, मेकर चेंबर्स VI, २२०, जमनालाल बजाज मार्ग, निरमन पॉइंट, मुंबई-४०० ०२१.

सीआयएनः एल६११००एमएच१९८१पीएलसी०२४७७४, दूर. ०२२-२२०४३२११, फॅक्स-२२०४३२१५ वेबसाईट : www.hariyanagroup.com, ई-मेल: secretarial.hariyana@gmail.com / आयएसओ प्रमाणित (१४००१:२००४/९००१:२००८/३००००:२००९)

३० जन. २०२३ रोजी संपलेली तिमाहीकरीता वित्तीय निष्कर्षांचे अलिप्त आणि एकत्रित विवरण

									रु. लाखात
अ.	तपशिल		र्आ	लेप्त			त्रित		
क्र.			संपलेली तिमाही		संपलेले वर्ष		संपलेली तिमाही		संपलेले वर्ष
		३०-जून-२३	३१-मार्च-२३	३०-जून-२२	३१-मार्च-२३	३०-जून-२३	३१-मार्च-२३	३०-जून-२२	३१-मार्च-२३
		अलेखापरिक्षित	संदर्भ टीप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	संदर्भ टीप २	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
१	प्रवर्तनापासून एकूण उत्पन्न	५,६४६.१०	१,५४१.८६	७३८.३७	५,४०७.२३	५,६४६.१०	१,५४१.८६	७३८.३७	५,४०७.२३
?	कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/तोटा (-) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बाबीपूर्व)	(38.08\$)	४३७.६४	(8).8)	५६६.७६	(३४.०४६)	४३२.७१	(५.५४)	५६०.०५
ş	करपूर्व कालावधीकरीता निव्वळ नफा (+)/ तोटा (-) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात)	(३४०.४६)	४३७.६४	(8.88)	५६६.७६	(38.08\$)	४३२.७१	(५.५४)	५६०.०५
8	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा (+)/ तोटा (-) (अपवादात्मक आणि/ किंवा अनन्यसाधारण बाबी पश्चात	(३४७.२४)	35.008	(१९.५५)	४१८.३५	(३४७.२४)	३६९.९१	(२०.२०)	४१०.५४
4	कालावधीकरीता एकूण सर्व समावेशक उत्पन्न (कालावधीकरीता नफा/तोटा (कर पश्चात) आणि इतर सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात) समाविष्ट)	(३४७.२४)	३६९.८३	(१९.५५)	४१७.३२	(३४७.२४)	३६८.८८	(२०.२०)	४०९.५०
ξ	समभाग भांडवल	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७	६१६.६७
G	राखीव (पुर्नमुल्याकीत राखीव वगळून) मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंदात दर्शविल्यानुसार	-	-	-	१३,५८१.३२	-	-	-	१३,५८१.३०
L	प्रति समभाग प्राप्ती (इपीएस) (रु.) (दर्शनी मूल्य : रु. १०/- प्रति समभाग-	(५.६३)	६.०१	(0.32)	६.७८	(५.६३)	६.००	(0.33)	६.६६
	मुलभूत आणि सौम्यिकृत	(५.६३)	६.०१	(0.37)	६.७८	(५.६३)	Ę.00	(0.33)	६.६६

# टीपा :

ठिकाण : मुंबई

तारीख: १४ ऑगस्ट, २०२३

- वरील निष्कर्ष लेखापरीक्षण समितीद्वारे पुनर्विलोकीत करण्यात आले आणि १४ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या समेत कंपनीच्या संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले.
- ३१ मार्च, २०२३ रोजी संपलेली तिमाहीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक वर्षाची लेखापरिक्षित आकडेवारी आणि ३१ डिसेंबर २०२२ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत प्रकाशित तारखेपर्यंत वर्षाची आकडेवारी दरम्यान तौलानिक आकडेवारी आहे, जे वैधानिक लेखापरिक्षक द्वारे मर्यादित पूनर्विलोकन च्या अधिन होते.
- हे वित्तीय निष्कर्ष कंपनी ॲक्ट २०१३ चे कलम १३३ सहवाचता कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) रूल्स, २०१५ चा रूल ३ आणि कंपनी (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डस्) अमेंडमेंट रूल्स, २०१६ पर्यंत लागू असेल त्या अन्वयं विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्ड (इंड एएस) नुसार तयार करण्यात आले आहेत.
- इंड एएस १०८ असे मार्ग निर्माण करतो की सार्वजनिक उपक्रम प्रचालन विभागासंबंधी अहवाल माहिती आणि भौगोलिक क्षेत्रासंबंधी माहिती कळिवतो. कंपनीचे प्रचालन मख्यत्वे व्यवसाय योग्यता वाढविण्याशी संबंधी आहे. इंड एएस १०८ मध्ये व्याख्या केल्याप्रमाणे ''व्यवस्थापकीय दृष्टीकोनावर'' आधारित चीफ ऑपरेटिंग डिसिजन मेकर (सीओडीएम) कंपनीच्या कामगिरीचे मूल्यमापन करतात आणि भौगोलिक विभागाद्वारे विविध कामागिरी दर्शकांच्या सुक्ष्म अभ्यासा आधारे सांधनसंपतीचे वाटप करतात. वित्तीय विवरणे तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली लेखा तत्वे वैचारिक विभागातील महसूल आणि खर्च नोंदविण्यासाठी सातत्याने लागू करण्यात आली आहेत. कंपनीच्या व्यवसाय विभागाचे, मंबई आणि भावनगर म्हणन मख्यत्वे वर्गीकरण करण्यात आले आहे.
- कंपनी ॲक्ट, २०१३ चे कलम ११३ सहवाचता त्याअंतर्गत जारी करण्यात आलेले संबंधित रूल्स अन्वये विहित केलेल्या इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस् ('इंड एएस ११०') 'कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंटस् मध्ये मांडण्यात आलेली तत्वे आणि प्रक्रियेनुसार एकत्रित वित्तीय विवरण तथार करण्यात आले आहे.: एकत्रित वित्तीय विवरणामध्ये कंपनीची उप कंपनी हरियाणा एअर प्रोडक्टस् आणि कंपनीची सहयोगी हरियाणा रिॲल्टी, ऑर्चिड लेकव्ह्यू डेव्हलपर्स,
- व्हाईटफिल्ड प्रोजेक्टस्, स्वास्तिक डेव्हपर्स यांच्या वित्तीय निष्कर्षाच्या समावेश आहे. सुसंगत होण्याकरिता आवश्यकतेनुसार संलग्न मागील वर्षाची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केली आहे.

संचालक मंडळाच्या वतीने आणि करिता हरियाणा शिप-ब्रेकर्स लिमिटेड सही / -राकेश रेनिवाल व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०००२९३३२

# **Starlog Enterprises Limited**

501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007 Tel: 022- 69071234 Fax: 022-23687015 Email: hq@starlog.in, Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578

EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023

							(₹in Lakhs)	except per	share data
C			STAND	ALONE				LIDATED	
Sr.	I Particulare I	QUARTER			YEAR	QUARTER		QUARTER	YEAR
No.		ENDED							
		30.06.2023 IND-AS	30.06.2022 IND-AS	31.03.2023 IND-AS	31.03.2023 IND-AS	30.06.2023 IND-AS	30.06.2022 IND-AS	31.03.2023 IND-AS	31.03.2023 IND-AS
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited		Unaudited	Audited
1.	Revenue from Operations	282.88					3.775.14	236.58	
	Profit /(Loss) before exceptional items and tax	(140.24)	(767.44)	ļ		(222.02)	(1,232.85)	813.40	
3.	Profit /(Loss) before tax	(140.24)	(306.02)	8.11	3,554.82	(222.02)	(771.43)	797.09	8,652.39
4.	Profit /(Loss) after tax	(140.24)	(306.02)	17.70	3,564.41	(222.02)	(774.15)	750.82	8,603.02
5.	Total Other Comprehensive income (net of tax)	-	-	0.02	0.02	-	-	0.02	0.02
6.	Total Comprehensive income for the period (Comprising								
	Profit / (Loss) and Other Comprehensive Income	'							l
	for the period)	(140.24)	(306.02)	17.72	3,564.43	(222.02)	(774.15)	750.84	8,603.04
7.	Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each)	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00	1,197.00
8.	Earnings per equity share (for continuing and discontinued								
	operations) (Not Annualised) (In Rs.)	-	-	-	-	-	-	-	-
	a. Basic	(1.17)	(2.56)	0.15	29.79	(1.75)	(4.93)	6.42	72.03
	b. Diluted	(1.17)	(2.56)	0.15	29.79	(1.75)	(4.93)	6.42	72.03

Place : Mumbai Date: 15.08.2023

बी) सौम्यिकृत

स्थळ : बेंगळरू

दिनांक : १४ ऑगस्ट, २०२३

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials Results is available on the Bombay Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in.

For Starlog Enterprises Limited

Saket Agarwa Managing Director (DIN 00162608)

जाहीर नोटीस

तमाम जनतेस कळविण्यात येत आहे की, १) गाव

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड DECCAN GOLD सीआयएनः एल५१९००एमएच१९८४पीएलसी०३४६६२ नॉदणी कार्यालय : ५०१, आकृती ट्रेड सँटर, रोड क. ७, एमआडडीमी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०००९३ वेबसाईट: www.deccangoldmines.com. ई-मेल: info@deccangoldmines.com टर क : +९१ २२ ६२६० ६८०० फॅक्स क : +९१ २२ ६२६० ६८००

# ३० जून, २०२३ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकत्रित अलेखापरिक्षित

	वित्ताय निष्कष	ाचा उतारा		
				(रु. दशलक्षात)
अ. क्र.	तपशील	संपलेली तिमाही ३० जून २०२३	संपलेले वर्ष ३१ मार्च २०२३	संपलेली तिमाही ३० जून २०२२
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
8	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	६.११५	3.889	१.९९६
2	कालावधीसाठी निव्वळ नफा (+)/तोटा (-) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी)	(२.३४५)	(२६.८७९)	(३.५४१)
w	कालावधीसाठी करपूर्व निञ्वळ नफा (+)/(तोटा) (-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२.९३६)	(२६.८७९)	(३.५४१)
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (+)/(तोटा)(-) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर)	(२.९३६)	(२७.१३३)	(३.५४१)
4	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/तोटा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)	(२.९३६)	(२७.८६८)	(३.५४१)
ξ	समभाग भांडवल	१२६.८३५	१२६.८३५	93.376
Ø	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखविल्याप्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	0,000	१४२३.२०३	0.000
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १ /- चे) अखंडित आणि खंडित कामकाजासाठी		प्रत्येकी रु. १ /-	
	ए) मूलभूत बी) मौस्यकृत	(0.023)	(0.220)	(১६०.०)

कप	कपनाच्या आलप्त निष्कषाच्या संबंधात रकमा खालाल प्रमाण :										
अ.	तपशील	संपलेली तिमाही	संपलेले वर्ष	संपलेली तिमाही							
क्र.		३० जून २०२३	३१ मार्च २०२३	३० जून २०२२							
		अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित							
ए	उलाढाल	0.888	३.४२५	8.888							
बी	करपूर्व नफा	(८.६४५)	(२७.६०४)	(३.९०१)							

(८.६४५) वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजकडे सादर केलेल्या अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांच्या (एकत्रित आणि अलिप्त) तपशीलवार विवरणाचा एक उतारा आहे. तिमाही

अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे (एकत्रित आणि अलिप्त) संपूर्ण विवरण स्टॉक एक्स्चेंजची वेबसाईट (www.bseindia.com) आणि कंपनीर्च

वेबसाईट (www.deccangoldmines.com) वर उपलब्ध आहे. ii. तिमाही दरम्यान जिओमैसूर सर्व्हिस (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड (जीएमएसआय) ने शेअर्सचा नवीन इरयु आणला, त्याचे नेटवर्थ वाढले आणि जीएमएसआय मधील कंपनी भागधारणा ४०.४९% (३१.०३.२०२३ रोजीस) पासून ३९.९७% (३०.०६.२०२३ रोजीस) बदलली. मालकी

हितसंबंधाच्या बदलामुळे प्राप्ती/तोटा याचा वरील एकत्रित विवरणात परिणाम दिला आहे. iii. वरील निष्कर्ष हे सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस्) रेखुलेशन्स, २०१५ च्या रेखुलेशन ३३ नुसार ३० मे, २०२३ रोजी झालेल्या त्यांच्या बैठकीत लेखापरिक्षण समितीने पुनर्विलोकीत केले आणि शिफारस केले आणि संचालक मंडळाद्वारे मंजूर करण्यात आले. iv. मागील वर्षाची आकडेवारी ही त्यांना तुलनात्मक बनविण्यासाठी आवश्यक तेथे पुनर्गठीत/पुनर्रचित करण्यात आली आहे.

डेक्कन गोल्ड माईन्स लिमिटेड करिता सही/-कार्यकारी संचालक डीआयएन : ०६३८९१३८

मौजे वडवली ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे नं २४ हिस्सा नं. २,/५ क्षेत्र हें. आर. १-६७-१३, आकार रु. पै. १६.६१ ही जिमन मिळकत, २) गाव मौजे कराडी, ता. वस्र्ड्, जि. पालघर येथील सर्वे नं. १, हिस्सा नं. ०४-४०+ पो. ख. ०-५७-७० आकार रु. पै. २.१९ सर्वे नं. २१, हिस्सा नं.५/४/अ, क्षेत्र हे.आर. ०-११-०० पो.ख. ०-०२-२०, आकार रु. पै. ०.४१ ही जमिन मिळकत ६) गाव मौजे ससुनवघर, ता. वसई, जि. पालघर येथील सर्वे नं. १६९ हिस्सा नं. ८ क्षेत्र हे. आर. ०-२७-९०, आकार रु. पै. २.१३ ही जिमन मिळकृत. या जिमन मिळकती आमचे अशिल १) सौ. विनोदीनी कम्ळाकर सावे, २) श्रीमती कल्याणी दिलीप बाइंग, ३) कै. निता जयवंत सावे (मयत तर्फे वारस) - ३/१) श्री. विराज जय्वंत सावे, ३/२) सौ. प्राजक्ता संज्य पाटील, ३/३) कै. पवन जयवंत सावे (मयत तर्फे वारस) ३/३/९) डॉ. श्रीमती पल्लवी पवन सावे ह्यांची व इतर इसमांचे सामाईक मालकी वहिवाटीच्या आहेत. सदर जमिन मिळकतीत आमचे अशिलांचा अविभाज्य हिस्सा आहे. काही सहहिस्सेदार सदर जमिन मिळकती परस्पर विकण्याच्या तयारीत आहेत असे आमचे अशिलांना समजले आहे. सदर मेळकतीवर आमचे अशिलांचा हिस्सा व हक्क डावलन कोणीही त्या जमिन मिळकती विक शकत नाही अथवा त्याबद्दल कोणीही व्यवहार करु शकत नाही. कोणीही इसमाने सदर मिळकती संदर्भात

कायदेशीर कारवाया चालू आहेत. ॲड. राज डिमेलो, वकील् पत्ता- : लिली वीरा पेट्रोलपंप समोर, नविन बरामपूर, वर्सई रोड (प.), तालुका. वसई, जिल्हा. पालघर, ४०१२०२.

कोणताही व्यवहार अन्य इसमांबरोबर करु नये, जर कोणी असा व्यवहार केला तर त्यांच्यावर उचित कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.

**टिप -** सदर मिळकतीबाबत आमचे अशिलांच

The spirit of Mumbai is now 94 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

**Abhinav Capital Services Limited** 

B-709, Express Zone, Western Express Highway, Opp Adani Electricity, Malad (East), Mumbai-400097 CIN: L65990MH1994PLC083603

ited Financial Results for the Quarter Ended 30.06.2023 (₹ In Lakhs Quarter ended | Quarter ended Year ended 31.03.2023 **Particulars** 30.06.2023 31.03.2023 (Unaudited) (Audited) (Audited) Total income From Operations 660.3 233.76 1,324.28 Net profit/(loss) for the period (before tax Exceptional And /or Extraordinary Item ) 605.34 217.59 1.216.31 Net profit/(loss) for the period before Tax (After Exceptional and /or Extraordinary Item) 605.34 217.59 1,216.31 Net profit/(loss) for the period After Tax 160.27 (After Exceptional and /or Extraordinary Items) 527.98 968.24 Total comprehensive income for the period {Comprising Profit/(Loss) for the period(After Tax) and Other Comprehensive Income (After Tax) (124.65)(88.83)422 35 Paid up Equity Share Capital 692 46 692 46 692.46 Reserves (Excluding Revaluation Reserve) 4.884.29 3,839.94 3,839.94 Securities premium Accounts 1,508.15 1.508.15 867.14 6,443.88 6,040.56 6,040.56 Networth Paid up Debt capital /Outstanding Debt 3,778.67 0.24 Outstanding Redeemable Preference Share NIL NIL Debt equity Ratio 5.46 0.00 0.00 Earning Per Share (of Rs. 10/- Each) 13 (for continuing and Discontinued Operations)-1. Basic 7.62 2.31 13.98 2.Diluted 7.62 2.31 13.98 Capital Redemption Reserve NA NA NA Debenture Redemption Reserve NA NA NA Debt Service Coverage Ratio 0.16 5,005.39 5.005.40 Interest Service Coverage Ratio 24.02 26.09 26.09

Note: As the Company is an investment Company, dividend received is considered as a part of cash flow from operating activities. Cash flow from Investment in Equity shares has been classified as investment activity based on the intention of the management at the time of investing.

- 1) The above Unaudited Financial Results were reviewed & approved at the meeting of the Board of Directors
- held on 14th August, 2023 and subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. 2) The Company does not have more than one activity hence segment wise reporting is not separately given
- as per the Accounting Standard on Segment Reporting (IND AS-108). Status of investor grievances - opening -0, received during the quarter -0, grievances reddressed - 0,
- All the above data are in lakhs, except the details of EPS, No. of Shares, and Percentage of Shareholding.
- Figures for the previous periods have been regrouped / rearranged, wherever necessary to conform with the current period.
- The figures for the Quarter ended 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of full financial year and unaudited published year-to-date figures upto the third quarter of the relevant financial year.
- Unaudited Financial Ratios for Quarter Ended June 2023:

Debt Equity Ratio - 5.4569%, Debt Service Coverage Ratio - 0.16 times, Interest Service Coverage Ratio -24.02%, Networth - Rs. 6443.88 Lakhs, Net Profit After Tax - Rs. 527.98 Lakhs, Earning Per Share -Rs.7.62/-, Current Ratio - 147.82%, Long Term Debt to Working Capital - NA, Current Libaility Ratio 0.00% Total Debts to Total Assets - 0.35200 times, Debtors Turnover - 1.19 times, Inventory Turnover Ratio - NA, Operating Margin Percentage - 0.92%, Net Proft Margin Percentage - 0.80%

By Order of the Board For Abhinav Capital Services Ltd

Chetan Karia

Director DIN No : 00015113

Place : Mumbai Date : 14-08-2023

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | WEDNESDAY | AUGUST 16, 2023

#### Starlog Enterprises Limited 501, Sukh Sagar, N. S. Patkar Marg, Mumbai – 400007 Tel: 022- 69071234 Fax: 022-23687015 Email: hq@starlog.in, Web: www.starlog.in CIN: L63010MH1983PLC031578 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2023 (₹in Lakhs) except per share data CONSOLIDATED QUARTER QUARTER YEAR ENDED ENDED ENDED ENDED **Particulars** ENDED ENDED ENDED | ENDED | 30.06.2023 30.06.2022 31.03.2023 31.03.2023 IND-AS IND-AS IND-AS 30.06.2023 30.06.2022 31.03.2023 31.03.2023 IND-AS IND-AS IND-AS IND-AS Unaudited Unaudited Audited 1. Revenue from Operations 282.88 261.35 158.56 801.49 347.44 3,775.14 236.58 4,686.5 . Profit /(Loss) before exceptional items and tax 24.42 (1,534.36) (222.02) (1,232.85) (140.24) (767.44) 813.40 (490.02 (140.24) (306.02) 8.11 3,554.82 (222.02) (771.43) 797.09 8,652.39 B. Profit /(Loss) before tax Profit /(Loss) after tax (222.02) (774.15) (140.24) (306.02) 3,564.41 750.82 8,603.0 . Total Other Comprehensive income (net of tax) Total Comprehensive income for the period (Comprising Profit / (Loss) and Other Comprehensive Income (140.24) 17.72 3,564.43 (222.02) (774.15) 750.84 8,603.04 for the period) (306.02). Paid Up Equity Share Capital (Face Value Rs. 10/- Each) 3. Earnings per equity share (for continuing and discontinue operations) (Not Annualised) (In Rs.) a. Basic b. Diluted (2.56) (2.56) 0.15 (4.93)29.79 (1.17) 0.15 (1.75) (4.93) 6.42 72.03 Notes:

The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results for the quarter ended 30th June 2023 filed with the Stock Exchaneges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financials Results is available on the Bombav Stock Exchange website (www.bseindia.com) and also on the Company's website www.starlog.in. For Starlog Enterprises Limited

Saket Agarwa

Managing Director (DIN 00162608)

Place : Mumbai Date: 15.08.2023

### <u>**AUTOMOBILE PRODUCTS OF INDIA LIMITED**</u>

Registered Office: Unit No.F-1, 1st Floor, Shanti Nagar Co-op Indl. Estate Ltd., Vakola, Santacruz (East), Mumbai - 400055. CIN: L34103MH1949PLC326977

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended 30th June, 2023.

(Rs. In Lakhs)

Particulars	Quarter Ended 30.06.2023 Unaudited	Quarter Ended 31.03.2023 Audited	Quarter Ended 30.06.2022 Unaudited	Year Ended 31.03.2023 Audited
Total Income From Operations Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or	4.25	4.25	4.25	17.00
Extraordinary items)	(18.40)	(40.20)	(16.12)	(85.02)
Net Profit/(Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(18.40)	(40.20)	(16.12)	(85.02)
Net Profit/(Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)  Total Comprehensive Income for the period (comprising profit or (loss)	(18.23)	(39.91)	(16.09)	(84.38)
for the period after tax and other Comprehensive income after tax)	(18.64)	(40.59)	(16.42)	(86.02)
Equity Share Capital	48.18	48.18	48.18	48.18
Reserves excluding revaluation reserve as per audited balance sheet of previous accounting year.	-	1=		(1,037.56)
Earnings Per Share (of Rs. 1/- each) - Basic & diluted (not annualised)	(0.38)	(0.83)	(0.33)	(1.75)

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results for the quarter ended June 30, 2023 are available on the Stock Exchange at BSE at www.bseindia.com and on the company's website www.apimumbai.com.

By order of the Board, **Devesh Bhatt** Director

DIN 08225392

# मराढी मनाचा आवाज



www.navshakti.co.in

## FORM NO. 16

The Form of Notice, inviting claims or objections to the transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital Property of the society.

#### [Under the Bye-law No. 35] NOTICE

Shri Chandulal Amritlal Thosani, a Member of the Ivory Towers Cooperative Housing Society Ltd., having its address at Sector 3, Bhakti Park Wadala - Fast Mumbai - 400 037 and holding flat Nos 1201 and 1202 in the building of the society, died on 03rd June 2023 without making any nomination.

The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the byelaws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the secretary of the society between 10 A.M. to 05 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of

For and on behalf of The Ivory Towers Co-op. Housing Society



**ARCO LEASING LIMITED** 

Registered Office: Plot No. 123, Street No. 17, MIDC Marol Andheri (East), Mumbai - 400093 Tel.: +91-22-28217222 • Email Id: arcoleasingltd@gmail.com CIN: L65910MH1984PLC031957

**EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023** ₹ In Lakhs

		Stand	alone			)		
Particulars	C	Quarter Ended Year Ended			Quarter Ended			Year Ended
Faiticulais	30.06.2023 Un-Audited				30.06.2023	AND CONTRACTOR OF THE PERSONS AND ADDRESS AND ADDRESS OF THE PERSONS AND ADDRESS AND ADDRE	30.06.2022	ACTOR AND ADDRESS OF THE PARTY
		Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited	Un-Audited	Audited
Total Income from operations	-	19.00	Ε	19.00	3.69	21.07	-	21.07
Other Income	0.31	0.29	0.36	1.13	0.31	0.29	0.36	1.13
Total Income	0.31	19.29	0.36	20.13	4.00	21.36	0.36	22.20
Net Profit / (Loss) for the year (before Tax, Exceptional items)	(2.20)	13.88	(1.72)	8.64	1.49	14.71	(1.85)	9.34
Net Profit / (Loss) for the year before tax (after Exceptional items)	(2.20)	13.88	(1.72)	8.64	1.49	14.71	(1.85)	9.34
Net Profit / (Loss) for the year after tax (after Exceptional items)	(2.20)	11.78	(1.72)	6.54	0.57	12.43	(1.85)	7.06
Total Comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the year and other comprehensive income]	(2.20)	11.78	(1.72)	6.54	0.57	12.43	(1.85)	7.06
Paid up Equity Share Capital (Face Value : Rs 10 per share)	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01	24.01
Other Equity (excluding revaluation reserves)				(43.58)				
Earnings Per Share (Basic) (Rs)*	(0.92)	4.91	(0.71)	2.72	0.24	5.18	(0.77)	2.94
Earnings Per Share (Diluted) (Rs)*	(0.92)	4.91	(0.71)	2.72	0.24	5.18	(0.77)	2.94
(*Not Annualised)								

Dated: 14th August, 2023

Place: Mumbai


(I). The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on August 14, 2023

The above is an extract of the detailed for of unaudited Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Othe Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange, bseindia.com

For and on behalf of the Board of Directors NARENDRA RUIA

DIN: 01228312

Date: August 14, 2023 Place: Mumbai



# BREAKERS

## HARIYANA SHIP-BREAKERS LIMTED Registered Office: 156, Maker Chambers VI, 220, Jamnalal Bajaj Marg, Nariman Point, Mumbai- 400 021.

CIN: L61100MH1981PLC024774 Tel.- 022 - 22043211 Fax- 22043215

Website: www.hariyanagroup.com Email id: secretarial.hariyana@gmail.com ISO Certified (14001:2004/ 9001:2008/ 30000:2009) STANDALONE AND CONSOLIDATED STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2023

			Stand	dalone					
SL	Particulars		Quarter Ende	d	Year Ended		Quarter Ende	d	Year Ended
No.	randars	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23	30-Jun-23	31-Mar-23	30-Jun-22	31-Mar-23
		(Unaudited)	Refer Note 2	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	Refer Note 2	(Unaudited)	(Audited)
1	Total Income from operations	5,646.10	1,541.86	738.37	5,407.23	5,646.10	1,541.86	738.37	5,407.23
2	Net Profit (+)/Loss(-) for the period (before tax, Exceptional and/or Extraodinary items)	(340.46)	437.64	(4.89)	566.76	(340.46)	432.71	(5.54)	560.05
3	Net Profit (+)/Loss(-) for the period before tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(340.46)	437.64	(4.89)	566.76	(340.46)	432.71	(5.54)	560.05
4	Net Profit (+)/Loss(-) for the period after tax (after Exceptional and/or Extraodinary items)	(347.24)	370.86	(19.55)	418.35	(347.24)	369.91	(20.20)	410.54
5	Total Comprehensive Income for the period [(Comprising profit/Loss for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	(347.24)	369.83	(19.55)	417.32	(347.24)	368.88	(20.20)	409.50
6	Equity share capital	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67	616.67
7	Reserves (excuding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-	13,581.32	-	1-	-	13,581.30
8	Earning per share (EPS) (Rs) (Face Value: Rs 10/- per share - Basic and diluted	(5.63)	6.01	(0.32)	6.78	(5.63)	6.00	(0.33)	6.66
		(5.63)	6.01	(0.32)	6.78	(5.63)	6.00	(0.33)	6.66

Notes:

- The above results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors at their respective meetings held on August 14, 2023. The figures for the quarter ended 31st March, 2023 are the balancing figures between the audited figures in respect of the full financial year and the published year to date figures
- (unaudited) upto the quarted ended 31st December, 2022 which were subjected to limited reveiw by statutory auditors. These financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standard (Ind-AS) prescribed under section 133 of the Companies Act 2013 read with rule 3
- of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and Companies (Indian Accounting Standards) Amendment Rules, 2016 to the extent applicable. Ind AS 108 establishes standards for the way that public business enterprises report information about operating segments and related disclosures about geographic areas. The company's operations predominantly relate to enhance business performance. Based on the "Management Approach" as defined in Ind AS 108, the Chief Operating Decision Maker (CODM) evaluates the company's performance and allocates resources based on an analysis of various performance indicators by geographic segments. Accordingly, information has been presented on geographic segments. The accounting principles used in the preparation of the financial statements are consistently applied to record revenue and expenditure in individual segments.
- Business segments of the company are primarily categorized as: Mumbai and Bhavnagar. The Consolidated Financial Statements are prepared in accordance with principles and procedures as set out in the Indian Accounting Standards ("Ind AS 110") "Consolidated
- Financial Statements" prescribed under section 113 of the Companies Act, 2013 read with relevant rules issued there under Consolidated financial statements include financial results of Hariyana Air Products, subsidiary of the company and Goyal Hariyana Realty, Orchid Lakeview Developers,
- Whitefield Projects, Swastik Developers, associates of the company, The figures for the corresponding previous year have been regrouped/reclassified wherever necessary, to make them comparable.

For and on behalf of Board of Directors HARIYANA SHIP-BREAKERS LIMITED **RAKESH RENIWAL** MANAGING DIRECTOR

**G.K.P. PRINTING & PACKAGING LIMITED** Gala No. 1, Ground Floor, Champion Compound, Opp. Chachas Dhaba, Vasai, Palghar - 401208. CIN: L21012MH2018PLC307426 • Email: gkpcompliance@gmail.com • website: www.gkpl.in

Statement of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended June 30, 2023 (Rs. in Lacs)

Quarter Ended Year Ended **Particulars** 30/06/2023 31/03/2023 30/06/2023 31/03/2023 **Jnaudited** Audited Unaudited Audited 1. Total Revenue from Operation 907.40 1359.05 1273.46 5607.08 Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional &/or Extraordinary items 19.06 42.27 118.28 14.09 3. Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or Extraordinary items#) 19.06 14.09 42.27 118.28 4. Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and / or Extraordinary items#) 14.26 8.77 28.52 85.90 5. Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax) 14.26 8.77 28.52 85.90 6. Equity Share Capital Face Value Rs. 10/- Each 2199.88 2199.88 1466.59 2199.88 7. Earnings per share (of Rs.10/- each)(for countinuing & discountinued Operation: A. Basic 0.04 0.07 0.06 0.39 B. Diluted 0.04 0.07 0.06 0.39

Notes:

The above is an Extract of the detailed format of Audited Quarter and Year Ended Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly/ Half Yearly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com

and on the website of the Company i.e. www.gkpl.in.

These Standalone Audited Financial Results have been reviewed by the Audit Committee in its meeting concluded on 14th August, 2023 and were approved by the Board of Directors in their meeting held on 14th August, 2023

Place: Vasai For, G.K.P. Printing & Packaging Limited Date: 14/08/2023 Sd/- Keval Goradia - Managing Director



Maruti Bhage

# GS Mahanagar Co-op. Bank Ltd. (Scheduled Bank)

Registered office :- Hiramani Super Market BLD, Dr.B.A.Road, Lalbaug, Mumbai-400012. Tel. No. - (022) 68860826 / 68860837, Email - recovery@mahanagarbank.com

#### **POSSESSION NOTICE**

The undersigned being the Authorized Officer of GS Mahanagar Co-Op. Bank Ltd. (earlier known as he Mahanagar Co-op. Bank Ltd.) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Section 2(F) of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice upon the Borrower and guarantors mentioned below, to repay the amount mentioned in the Notice within 60 days from the date of receipt of the said Notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower, guarantors and the public in general that the undersigned has taken Physical Possession of the property (secured asset) described herein below in exercise of powers conferred under section 13(4) of the said Act on the pelow mentioned date.

The Borrower and guarantors in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the said property and any dealings with the property will be subject to the charge of GS Mahanagar Co-Op. Bank Ltd. for an amount mentioned as under & interest, cost and charges thereon.

The Borrower's attention is invited to provisions of sub-section (8) of section 13 of the Act, ir respect of time available to redeem the secured asset

**Branch** Description of Date of Date of Receivable Name of Demand Vame & Loai **Property** Borrower A/C No. **Notice** BORROWER Rs. 7.01.063/-Flat No.01. Ground floor. 07/07/2016 10/08/2023 Kalamboli Physical MHL/153 "Sankalpana Apartment". U/s.13(2) (As on Vibhag No.10/25, Survey of the Act. 31/05/2016 plus Harischandra No.32, Hissa No. 07(P), Plo further interest

cost and

charges as

applicable

Ambernath, Dist. Thane. SURETIES:- 1) Mr. Muthukumar Murugeshan Pillai; 2) Mr. Amar Shaligram Pandhare

Sd/ **Authorised Officer** Date: 14/08/2023 Place: Mumba GS Mahanagar Co-Op. Bank Ltd. Mumbai

No.02, Near Registration

Office, Katrap, Badlapur, Tal

## KOHINOOR CTNL INFRASTRUCTURE **COMPANY PRIVATE LIMITED**

Registered Office: Kohinoor Square, N.C. Kelkar Marg, Dadar (West), Mumbai - 400028 CIN: U45200MH2005PTC155800

Statement of Unaudited Financial Results For the Quarter Ended 30th June 2023

Sr.		Q	DED	YEAR ENDED		
No.	Particulars	30.06.2023	31.03.2023	30.06.2022	31.03.2023	
		(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income From Operations	5,026.32	12,022.28	85,214.01	122,859.59	
2	Net Profit/(Loss) for the year before tax	(2,702.66)	(669.81)	17,527.56	11,274.15	
3	Net Profit/(Loss) for the year Before tax (after exceptional and /or extraordinary items)	(2,702.66)	(669.81)	17,527.56	11,274.15	
4	Net Profit/(Loss) for the year after tax	(2,717.19)	(669.81)	17,527.74	11,274.15	
5	Total Comprehensive Income for the year	(2,717.19)	(668.12)	17,527.74	11,276.59	
6	Paid up Equity Share Capital	50.04	50.04	50.04	50.04	
	(Face Value of Rs.10 each, fully paid)					
7	Reserves (Excluding Revaluation Reserve)	-	-	NA	(89,493.27)	
8	Securities Premium Account	39,583.33	39,583.33	NA	39,583.33	
9	Net Worth	(92,160.42)	(89,443.23)	NA	(89,443.23)	
10	Paid up Debt Capital/ Outstanding Debt	9,997.99	88,349.52	NA	88,349.52	
11	Outstanding Redeemable Preference shares	40,300.00	40,300.00	40,300.00	40,300.00	
12	Debt Equity Ratio	(0.93)	(1.04)	NA	(1.04)	
13	Earnings per share (* Not Annualised)					
	(Face Value of Rs.1 each, fully paid)					
	a. Basic (in Rs.)	*(543.00)	(133.85)	*3502.66	2,253.00	
	b. Diluted (in Rs.)	*(543.00)	(133.85)	*3502.66	2,253.00	
14	Capital Redemption reserve	Nil	Nil	Nil	Ni	
15	Debenture Redemption Reserve	Nil	Nil	Nil	Ni	
16	Debt Service Coverage Ratio	0.08	0.82	NA	0.82	

Rs. In Lakhs

- 1. The above results for the quarter ended 30th June,2023 are in compliance with Indian Accounting Standards (Ind-AS) as notified by Ministry of Corporate Affairs. The said results have been approved by the Board of Directors of the Company at its Meeting held on 14th August 2023. The Statutory Auditors have carried out limited review of results for the guarter ended 30th June, 2023.
- The Company has defaulted on principal repayment on 18% Non Convertible Debentures amounting to Rs. 9997.99 lakhs and on interest payment amounting to Rs. 1,471.30 lakh which was overdue as on 30th June 2023.
- The Company has applied for extension of principal repayment to the Debenture Trustees. Reply for the same is awaited from them.
- The Company has defaulted in repayment of obligation to the Debenture holders, the company has accumulated losses outstanding as on June 30, 2023 of Rs. 1,89,617.37 Lakhs and the company's current liability exceeded its total assets by Rs. 84,172.13 Lakhs which indicate material uncertainty exists that may cast a significant doubt on the Company's ability to continue as a Going Concern. The Company is in the process of meeting its obligations by way of time bound monetization of its assets in cognizance with Debenture Trustee & NCD holders and accordingly the financial results of the Company have been prepared on a "Going Concern" basis.
- In case of Unlisted 0.01% Optionally Convertible Debentures issued, Company has defaulted in payment of Interest from the year ended 31st March 2019 to 30th June 2023 amounting to Rs. 11.25 lakhs
- The asset cover available as on 30 June 2023 in respect of listed secured debt securities
- Additional disclosure as per Regulation 52(4) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015 **Particulars**

18% Secured rated listed Non Convertible Debentures as on 30.06.2023 Credit Rating

Credit Rating Agency Brickwork Ratings India Pvt. Ltd.

- The above is an extract of the detailed format of the year to date Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 read with SEBI Circular No.CIR/IMD/DF1/69/2016 dated 10th August, 2016. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange website www.bseindia.com and on the Company's website, www.kohinoorsquare.in
- For the other items referred in Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange Limited (www.bseindia.com) and the website of the Company www.kohinoorsquare.in

For and on behalf of the Board

DIN: 01212338 (Director) Mona Shah

Place: Mumbai Date: August 14, 2023

DIN: 00029332

Place: Mumbai Date: August 14, 2023